

BLUE JET HEALTHCARE LIMITED

REGISTERED & CORPORATE: 701 & 702, BHUMIRAJ COSTARICA, PLOT 1 & 2, SECTOR - 18, SANPADA, NAVI MUMBAI - 400705

T: 022-41840550 / 40037603

F: +91 22 27814204 E: sales@bluejethealthcare.com

CIN NO.: L99999MH1968PLC014154

May 27, 2024

To,

BSE Limited

Phiroze Jeejebhoy Towers

Dalal Street

Mumbai - 400 001

Scrip Code (BSE): 544009

National Stock Exchange of India Limited

"Exchange Plaza"

Bandra-Kurla Complex, Bandra (East)

Mumbai - 400051 Symbol: BLUEJET

Sub: Newspaper advertisement for the Audited Standalone Financial Results for the fourth quarter & Financial year ended 31st March, 2024.

Dear Sir / Ma'am,

Pursuant to the Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisement published in Financial Express and Navshakti on Monday, May 27, 2024 containing extracts of Audited Standalone Financial Results for the fourth quarter & Financial year ended 31st March, 2024.

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Blue Jet Healthcare Limited

SWETA PODDAR /

Ms. Sweta Poddar **Company Secretary & Compliance Officer** (Membership No: F12287)

3/2, Milestone, Kalyan Murbad Road, Village Varap, P.O. Box No. 5, Shahad-421 103, Tel.: 91 251 2280283 Fax: +91 251 2280567

Plot No. B-12, C-4, E-2, MIDC, Industrial Area, Chemical Zone, Ambernath (W) 421501. Tel.: +91 8956363877/8956363878

Unit III

K-4/1, Additional MIDC Road, Mahad Industrial Area, Mahad- 402309, Tel.: + 91 22 2207 5307 / 6192 / 1691 Fax: +91 22 2207 0294

FINANCIAL EXPRESS

Myntra taps more Indian designers for Luxe

ANEES HUSSAIN Bengaluru, May 26

FLIPKART-OWNED FASHION **E-COMMERCE** platform Myntra is pursuing a strategy to bolsterits Indian designerwear collection on Luxe, its premium offering. Sources said the company is in talks with multiple renowned domestic designers, including the likes of Sabyasachi Mukherjee, to feature their coveted creations.

WHAT'S **IN STORE**

■ Myntra is pursuing a strategy to strengthen its Indian designer wear collection on Luxe its premium offering





Joshipura, among others. How-

ever, Myntra aims to further ele-

vate its offerings by onboarding

iconic labels that resonate with

In talks with designers, including Sabyasachi

Ritu Kumar, Masaba Gupta, among other, already hosted by Luxe

the consumers over the age of 25, according to sources. "Talks are underway with Sabyasachi to bring his exquis-

ite creations to the Luxe platform. His label is synonymous with timeless elegance and a celebration of Indian artistry, makingita coveted addition to Myntra's portfolio," sources said. Myntra declined to com-

ment on the details.

"Myntra Luxe's apparel category has been witnessing a 150% year-on-year growth on the back of a strong growth in the overall luxury segment on the platform," sources said.

FROM THE FRONT PAGE

More startups working to make India their domicile \$50-bn foreign

THE COSTS RELATING to a reverse flip are high. In January last year, PhonePe's Sameer Nigam said the startup's investors paid almost ₹8,000 crore in taxes to come back to India. "The US places an inversion tax on businesses looking to redomicile overseas. While there are mitigating steps, it's still a major uncertainty," Siddarth Pai, founding partner, 3 one 4 Capital and co-chair, Regulatory Affairs Committee, IVCA, told FE.

Vivek Gupta, partner, Deloitte India, says the biggest challenge is planning and complying with the legal and tax friction efficiently which is inevitable when moving ownership structures."This is because you are essentially moving value in an international transaction from one jurisdiction to another," he told FE.

Gupta added that solutions are customised according to a particular startup. "For example, in some cases, we found that an inbound merger is the most efficient way. In others, it could be something else," he said.

Startups also undergo taxrelated complexities for aspects such as ESOPs. "There will be



people to whom ESOPs would have been issued at the overseas level. In such cases, we need to check if any taxes should be paid upfront for those ESOP shareholders. Further, founders holding shares at the offshore entity level may be subject to Indian taxation," Amarjeet Singh Makhija, partner, PwC India, said.

"If the process is a cross-border merger, then approvals are required from the NCLT and the local courts. If companies are regulated by financial services regulators, then their no objection certificate would also be needed," added Pai.

Besides Singapore and the US, many Indian startups are headquartered in Mauritius, Cyprus, Luxembourg, the UK and a few others. Every jurisdiction comes with its own set of

nuances."When you have an offshore structure, the countrywhere you have created value will demand its share of taxes when you move out. And, in certain situations, it can become direct taxes before even you have made any money via IPO or monetisationwithin India," Makhija said. Further, such costs and taxes are commercially borne by the stakeholders in the company and division of the same can be time-consuming. Many investors may have invested at various price points and therefore, are

"The difference in entry price point and economic shareholding means that the costs and taxes will be allocated amongst the investors in different proportions which will require a change in the commercial position and realignment of their effective interest in the company," Manvinder Singh, partner, JSA Advocates and Solicitors, said. He added that there are complex rules in India for share swap, valuation and buyback that create signifi-

cant complications in imple-

menting reverse flip structures.

subject to different taxes and

economic stakes.

Govt eyes extra flows annually

"THERE IS A LOT of interest in the greener sustainable infrastructure investment among foreign investors. We have an understanding with the US while Europe is also willing to invest in such projects," another official said.

Accordingly, the government has begun talks with a host of countries to reach an understanding to channelise a portion of their large pool of patient capital as India gradually moderates the public capex growth to achieve fiscal consolidation."NIIFislooking at creating two funds to rope in foreign investors, including sovereign wealth funds. One is a generalpurpose fund and another is a country-specific fund," the second official said.


Currently, NIIF manages over \$4.9 billion of equity capital commitments across its four funds — Master Fund, Private Markets Fund, Strategic Opportunities Fund and India-Japan Fund — each with a distinct investment strategy committed to supporting the country's



growth needs. The government departments in a coordinated manner will clarify and address emerging issues related to investments for their faster resolution to make sure projects are investible and bankable.

India is currently the fastestgrowing large global economy, which will become the third largest in the next three years with a \$5-trillion GDP from \$3.7 trillion in FY24. The International Monetary Fund (IMF) has projected India to reach the milestone by 2027-28.

With Indian banks being advised to go slow on project financing, there is a wider gap in funding that needs to be filled. According to an estimate, India requires nearly \$2 trillion in infrastructure investment between now and 2030.



EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31 MARCH 2024 (Audited)

(₹ in Lakhs)

110	910	10000	•	<u> </u>		(mounts)		
		Consolidated						
Sr.	Particulars		Quarter Ended	d	Year Ended			
2		31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023		
		Audited	Audited	Audited	Audited	Audited		
1	Total Income	6,979.32	8,346.77	7,398.17	29,770.25	22,748.42		
2	Net Profit / (Loss) before Tax	636.16	657.86	457.77	2298.52	819.19		
3	Net Profit / (Loss) after Tax	501.53	496.75	289.69	1778.24	603.24		
4	Total Comprehensive Income for the Period	484.91	495.59	282.10	1740.40	595.85		
5	Paid-up equity share capital	1057.58	1007.58	1,007.58	1057.58	1007.58		
6	Reserves (Excluding Revaluation Reserves & Government Grant) (Including Share Warrant application money received)	8487.80	7689.70	6228.73	8487.80	6228.73		
7	Earnings Per Share (EPS) not annulized (FV. Rs. 2/- each)							
	Basic EPS	0.96	0.98	0.56	3.43	1.18		
	Diluted EPS	0.94	0.95	0.56	3.43	1.18		

Note: (1) The above Unaudited Consolidated Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 25, 2024. The statutory auditors of the company have carried out limited review of the financial results for the quarter ended 31 March 2024. (2) The Above Financial Results have been prepared in accordance with the applicable Indian Accounting Standards as prescribed u/s. 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

(3) Standalone Financial Results as on 31 March, 2024 are as under:

See accomplying note to the Financial Results

Date: 25-05-2024

Place : Rajkot

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS

	FOR THE QUARTER ENDED 31	MARCH 2	024 (Audi	ted)		(₹ in Lakhs)			
		Standalone							
Sr. No.	Particulars	Quarter Ended Year Ended							
	i didudiai a		31-03-2023	31-03-2024	31-03-2023				
- 0		Audited	Audited	Audited	Audited	Audited			
1	Total Income	6,979.32	8,346.77	7,398.17	29,770.25	22,748.42			
2	Net Profit / (Loss) Before Tax	609.37	624.33	425.90	2180.69	766.07			
3	Net Profit / (Loss) After Tax	474.74	463.22	257.82	1660.41	550.12			
4	Total Comprehensive Income for the Period	458.46	462.07	249.97	1623.54	542.17			

(4) The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the guarter ended 31 March 2024 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited financial results for the quarter ended 31 March 2024 are available on the Company's website at www.captainpolyplast.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com. (5) Previous periods / years' figures have been re-grouped / reclassified, where necessary to make it comparable with the current period.

> Ramesh D. Khichadia (Managing Director) (DIN - 00087859)

CAPTAIN POLYPLAST LTD.

e-mail: info@captainpolyplast.in | web: www.captainpolyplast.com | CIN NO.: L25209GJ1997PLC031985

For, CAPTAIN POLYPLAST LTD



METALS LIMITED

(An ISO 9001-14001 Accredited Company) CIN L27109TG1968PLC001196

Reg Off: B-5, Block - III, IDA, Uppal, Hyderabad - 500 039. Ph : +91 40 27201179/27562932, Fax: +91 40 272 01454 Email: secretarial@alkalimetals.com, Website: www.alkalimetals.com

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31-03-2024

/	(Amount ₹ in La						
Particulars		Quarter Ended	Year	Ended			
	31-03-2024 Audited	31-12-2023 Un-Audited	31-03-2023 Audited	31-03-2024 Audited	31-03-2023 Audited		
Total Income from Operations	2,499.52	2,464.16	2,722.19	8,381.02	8,937.13		
Net Profit (+)/ Loss (-) from operations before exceptional items and tax	80.03	95.05	134.36	195.98	386,06		
Net Profit(+)/Loss(-) from continuing operations before tax	39.22	95.05	124,95	155,17	376,66		
Net Profit(+)/Loss(-) from continuing operations after tax	55.60	36,38	97.85	112.89	291.27		
Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	47.74	9.01	93.61	51.52	282.08		
Equity share capital	1,018.25	1,018.25	1,018.25	1,018.25	1,018.25		
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance sheet of the previous year			-	4,032.94	4,106.64		
Earnings per Share (of ₹ 10/-each)							
a) Basic	0.55	0.36	0.96	1.11	2.86		
b) Diluted	0.55	0.36	0.96	1.11	2.8		

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. 2. The Board of Directors have recommended an Equity Dividend of ₹1 per share of ₹ 10 paid up at their meeting held on 25-05-2024

Previous year and previous quarter figures have been re-grouped or re-classified wherever necessary. 4.The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com, www.nseindia.com and also the Company Website www.alkalimetals.com under Investor tab)

Date: 25-05-2024 Place: Hyderabad Y.S.R. Venkata Rao Managing Director DIN:00345524

₹ millions



BLUE JET HEALTHCARE LIMITED

Registered and Corporate Office: 701, 702, 7 Floor, Bhumiraj Costarica, Sector 18, Sanpada, Navi Mumbai, Thane - 400 705, Maharashtra, India; Telephone: +91 (22) 69891200; Contact Person: Sweta Poddar, Company Secretary and Compliance Officer, Telephone: +91 (22) 69891200; E-mail: companysecretary@bluejethealthcare.com; Website: www.bluejethealthcare.com. Corporate Identity Number: L99999MH1968PLC014154

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024

Sr.	Particulars	Thre	ee Months Er	nded	2023 31-03-2024 lited) (Audited) 55.12 7,404.58	Ended
No.		31-03-2024 31-12-2023 31-0	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	
		(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,927.77	1,735.14	2,235.12	7,404.58	7,449.38
2	Net Profit / (Loss) from Ordinary Activities Before Tax	541.50	534,44	698.97	2,298.38	2,166.11
3	Net Profit / (Loss) from Ordinary Activities After Tax	396.54	418.52	506.99	1,734.94	1,600.27
4	Net Profit / (Loss) for the Period after Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	396,54	321.09	506.99	1,637.51	1,600.27
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) atributable to the company)	394.93	321.09	500.64	1,637.37	1,599,44
6	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 2 per share)	346.93	346.93	346.93	346.93	346.93
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as Shown in the Balance Sheet of Previous Year)				8,105.30	6,467.93
8	Earnings per Share of Face value ₹ 2/- each* (a) Basic - (₹) (b) Diluted - (₹)	2.29 2.29	1.85 1.85	2.92 2.92	9.44 9.44	9.23 9.23

*EPS are not annualised for interim periods Notes:

- 1 The above is an extract of the detailed format of Quarterly & Yearly Financial Results for the period ended 31st March 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Lisiting and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of the company are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com, www.nseindia.com and also on the company's website www.bluejethealthcare.com
- 2 The above financial results of the Company for the three months and twelve months ended March 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on May 25th 2024. Further, the above financial results have been reviewed by the Statutory Auditor of the Company,
- 3 During the previous quarter, the Company has completed its initial public offer ("IPO") of 2,42,85,160 equity shares of face value of Rs. 2 each at an issue price of Rs. 346 per equity share. The issue was entirely an offer for sale aggregating to Rs. 8,402.66 million. Pursuant to IPO, the equity shares of the Company were listed on National Stock Exchange of India Limited and BSE Limited w.e.f
- 4 The Board of Director have recommended a final dividend of 50% amounting to Re. 1/- per share. Dividend is subject to the approval of shareholders at the ensuing Annual General Meeting of the Company

For and on behalf of Board of Directors

Place: Navi Mumbai Date: 25th May 2024 Shiven Arora

Managing Director

DIN # 07351133

AMBIKA COTTON MILLS LIMITED



Place : Coimbatore

Date: 25.05.2024

Regd. Office: 9-A, Valluvar Street, Sivanandha Colony, Coimbatore-641 012. CIN: L17115TZ1988PLC002269

Phone:0422-2491504, Fax:0422-2499623 website: www.acmills.in, email: ambika@acmills.in

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED 31.03.2024

(Rs. In Lakhs, except per share data)

Particulars		Quarter Ended			Year Ended		
Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.202:		
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(A	udited)		
1. Total Income from Operations	20963	20017	19028	84621	86135		
2. Operating Profit	3421	3117	3535	13202	18870		
3. Finance Cost	513	613	301	1907	640		
4. Gross Profit	2908	2504	3234	11295	18230		
5. Depreciation	723	684	749	2770	2982		
6. Net profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	2185	1820	2485	8525	15248		
7. Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	2185	1820	2485	8525	15248		
8. Net profit/ (Loss) for the period after tax (after exceptional items)	1609	1302	1813	6298	11190		
9. Other Comprehensive Income	-66	0	-11	-66	-11		
 Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) 	1543	1302	1802	6232	11179		
11. Equity Share Capital	572.50	572.50	572.50	572.50	572.50		
12. Reserves(Excluding Revaluation Reserve) as per Audited Balance Sheet	XXX		1	85317	81089		
13. Earnings Per Share (of Rs.10/- each) (for Continuing and discontinued operations)					H H		
a) Basic	28.10	22.74	31.67	110.00	195.45		
b) Diluted	28.10	22.74	31.67	110.00	195.45		

Note: a) The above is an extract of the detailed format of Financial Result for the Quarter and year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and year ended 31" March, 2024 is available on the Company's website (www.acmills.in) and on the websites of BSE (www.bseindia.com) & NSE (www.nseindia.com)

b) The Board of Directors have recommended payment of Final dividend of Rs.35/- (350%) per equity share (face value of Rs.10 each) FY 2023-24 subject to approval of shareholders at the Annual General Meeting.

For Ambika Cotton Mills Limited

P.V.Chandran Chairman & Managing Director DIN:00628479

financialexp.epapr.in

AMBIT

जाहीर नोटीस

सर्व लोकांना हया नोटीसीने कळविण्यात येते की, गाव मौजे मालजीपाडा, ता. वसई, जि. पालघर येथिल सर्व्हे नं. १२०, हि. नं.६/१,, क्षेत्र (हे आर. प्रति) ०-९४-५०, आकार (रू.पै.) ४.८७ हया जमिन मिळकतीपैकी क्षेत्र (हे. आर. प्रति.) ०-४७-२५ ही जिमन मिळकत १) इंदिरा वासुदेव पाटील, २) लक्ष्मी सुधिर पाटील. ३) शरद वासुदेव पाटील, ४) मेघा सुधिर पाटील, ५) विलास वासुदेव पाटील यांचे मालकीची व कब्जेवहीवाटीची असून दर मिळकत त्यांनी आमचे अशिलांना विक्री करण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतींवर कृणाही इसमाचा अथवा संस्थेचा वारसाहक्क, अधिकार वा अन्य हक्क हितसंबंध, दावा, गहाण, दानं, तारण बोजा, विक्री, वहीवाट, ताबा, बक्षीस, पोटगी टाच वा अन्य हक्क हितसंबंध असेल तर त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध झालेनंतर १४ दिवसाचे आत निम्नस्वाक्षरीकारांच्या खालील पत्त्यावर लेखी कागदपत्रांच्या पुराव्यासह कळवावे. लेखी कागदोपत्री पराव्यावीना आलेल्या हरकतींची दखल घेतली जाणार नाही व कुणाचाही तसा हक्क हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल, हयांची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी. श्री. तुषार एम. पाटील (खरेदीदारांचे वकील)

जाहीर सूचना यदारे सर्व सबंधीतास कळविण्यात येते की. गा मौजे. डोंगरे, तालुका वसई, जिल्हा पालघर येथी मिळकत खालील वर्णनाची मिळकत

अ. सर्वे हिस्सा क्षेत्र आकारण नं. (हे.आर.)

क्र. न.

जि. प. मराठी शाळेसमोर, चंद्रपाडा, पो. जुचंद्र

नायगांव (पुर्व), ता. वसई, जि. पालघर

श्र ४,११क २६,९० १,४५ २. ४ १,१८७ १०,५० ०,५८ ३. ४ १,१८७ १०,५० ०,५८ ३. ४ १,१८७ २०,३० १,०९ ४. ४ १,१८७ २०,३० १,०९ सर वर्णन केलेल्या मिळकती ह्या सदर जिमेनीच्य मालकांनी आमच्या अशिलांना म्हणजेच मे. आवास डेव्हलपर्स यांना विकसन कराराने विकसित करण्यासाठी विकासक म्हणून नेमले आहे. सदर मिळकतीबाबत वसई विरार शाहनारपालिका यांचेकडून बांधकाम परवानमी मिळणेकिरिता अर्ज दाखल करणार आहेत. तर्र सदर मिळकतीवार कोणाही इसमाचा, व्यक्तीवा संस्थेचा गहाण, दान, दावा, वाद, हरकत, वारसा वहीवाद, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारा अदलाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसबंध असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासूर १८ (वीदा) विदसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारान त्यांच्या सदिनका क्र. ३०४, तिसरा मजला, मंदार शिल्प को. ऑप. हा. सो. लि. पिज्जा हट जवळ विखल डोंगरे रोड, विरार (१) ४०३ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवाच अन्यपा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास सोडला आहे असे समजुन सदर मिळकतीवर					
3. ४ १,१५/ब २०.३० १,०९ ४. ४ १,१५/अ १९.३० ०,९९ तर वर्णन केलेल्या मिळकती ह्या सदर जिमनीच्य मालकानी आमच्या अशिलांना म्हणजेच मे, आवार डेव्हलपर्स यांना विकसन कराराने विकस्ति करण्यासाठी विकासक म्हणून नेमले आहे. सदर मिळकतीबाबत वसई विरार शहर महानगरपालिका यांचेकडून बांधकाम परवाना मिळणेकिरता अर्ज दाखल करणार आहेत. तर्र सदर मिळकतीवाबत केणाही इसमाचा, व्यक्तीवा संस्थेचा गहाण, दान, दावा, वाद, हरकत, वारावा वहीवाट, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारग अदाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसर्बथ असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासू- १४ (वौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारानं त्यांच्या सदनिका क्र. ३०५, तिसरा मजला, मंदार शिल्प की. ऑप. हा. सो. लि. पिज्जा हट जवळ विखल डोंगरे रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्यावव योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा इक्क, हितसंबंध नाही व असल्यास	₹.	X	१/१/क	२६.९०	8.84
४. ४ १/१/अ १९.३० ०.९९ वर वर्णन केलेल्या मिळकती ह्या सदर जिमेनीच्य मालकांनी आमच्या अशिलांना म्हण्णेच में, आवार ढेव्हलपर्स यांना विकस्त कराराने विकसित करण्यासाठी विकासक म्हणून नेमले आहे. सदर मिळकतीबाबत वसई विरार शहर महानगरपालिका यांचेकडून बांधकाम परवानगी मिळणेकरिता अर्ज दाखल करणार आहेत. तर्र सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा, व्यक्तीवा संस्थेचा गहाण, दान, दावा, वाद, हरकत, तारसा वहीवाट, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारग अदलाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसर्बंध असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासू- १४ (वौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारानं त्यांच्या सदिनका क्र. ३०५, तिसरा मजला, मंदार शिल्प कौ. ऑप. हा, सो. लि. पिज्जा हट जवळ चिखल डोंगरे रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्याव्य योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	₹.	X	१/१/ड	१०.५०	0.46
वर वर्णन केलेल्या मिळकती ह्या सदर जिमनीच्य मालकांनी आमच्या अशिलांना म्हणजेव में, आवार देव्ह्लापर्स यांना विकसन कराराने विकिस्त करण्यासाठी विकासक म्हणून नेमले आहे. सदर मिळकतीबाबत वसई विरार शहर महानगरपालिका यांचेकवून बांधकाम परवानगी मिळणेकिरता अर्ज दाखल करणार आहेत. तर्र सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा, व्यवतीवा संस्थेचा गहाण, दान, दावा, वाद, हरकत, वारसा वहीवाट, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारण अदलाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसबंध असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासूर १४ (वौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारानं त्यांच्या सदिनका क, ३०४, तिसरा मजला, मंदार शिल्प कौ. ऑप. हा, सो. लि. पिळ्जा हट जवळ चिखल डोंगरे रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्यांच्यांच्या त्यां कागदोपनी पुराव्यासह कळवावा अन्यया तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	3.	R		₹0.₹0	
मालकांनी आमच्या अशिलांना म्हणजेच मे. आवास डेव्हलपर्स यांना विकसन कराराने विकसित करण्यासाठी विकसित महानगरपालिका यांचेकडून बांधकाम परवानगें मिळणेकिरिता अर्ज दाखल करणार आहेत. तर्र सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा, व्यवतीवा संस्थेचा गहाण, दान, दावा, वाद, हरकत, वारसा वहीवाट, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारण असलाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसबंध असल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासूर १४ (वौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारान त्यांच्या सदिनका क्र. ३०४, तिसरा मजला, मंदार विखल डोंगरे रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री युराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	٧.	٧	१/१/अ	१९.३०	०.९९
डेव्हलपर्स यांना विकसन कराराने विकिसत करण्यासाठी विकासक म्हणून नेमले आहे. सदर मिळकतीबाबत वसई विरार श्राह्मान्यरपालिका यांचेकडून बांधकाम परवानर्ग मिळणेकिरिता अर्ज दाखल करणार आहेत. तर्र सदर मिळकतीवार कोणाही इसमाचा, व्यक्तीचा संस्थेचा गहाण, दान, दावा, वाद, हरकत, वारसा वहीवाट, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारण अदलाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसबंध असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासू १४ (वौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारान त्यांच्या सदिनका क्र. ३०%, तिसरा मजला, मंदार विश्वस्य, कोजा, विक्री, कुळारण व्यांच्या सदिनका क्र. ३०%, तिसरा मजला, मंदार विश्वस्य, वर्षे, वरिरार (प) ४०९ ३०३ या पत्यांच्या या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यया तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	वर वर्ण	नि केले	न्या मिळक	ती ह्या सदर	जिमनीच्य
करण्यासाठी विकासक म्हणून नेमले आहे. सदर मिळकतीबाबत वसई विरार शहर महानगरपालिका यांचेकडून बांधकाम परवानगी मिळणेकरिता अर्ज दाखल करणार आहेत. तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा, क्यतं संस्थेचा गहाण, दान, दावा, वाद, हरकत, वारसा वहीवाट, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारग असल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासू- १४ (चौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारान त्यांच्या सदिनका क्र. ३०५, तिसरा मजला, मंदा शित्य कौ. ऑप. हा. सो. ति. पिज्जा हट जयवाव चेखल डोंगरे रोड, विरार (१) ४०१ ३०३ या पत्याव पोगय त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	मालक	ांनी आम	ाच्या अशिल	गांना म्हणजे	व मे. आवास
मिळकतीबाबत वसई विरार शहर महानगरपालिका यांचेकडून बांधकाम परवानगी मिळणेकिरता अर्ज दाखल करणार आहेत. तर्र सदर मिळकतीबर कोणाही इसमाचा, व्यक्ती संस्थेचा गहाण, दान, दावा, वाद, हरकत, वारसा वहीवाट, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारग अदलाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसबंध असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासू- १४ (वौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारानं त्यांच्या सदिनका क्र. ३०५, तिसरा मजला, मंदार शिल्प कौ. ऑप. हा. सो. ति. पिज्जा हट व्यापत्या चेखल डोंगरे रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	डेव्हल	वर्स यां	ना विकस	न कराराने	विकसित
महानगरपालिका यांचेकडून बांधकाम परवानां मिळणेकरिता अर्ज दाखल करणार आहेत. तर्र सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा, व्यक्तीवा संस्थेचा गहाण, दान, दावा, वाद, हरकत, वारावहीवाट, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारग अदाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसबंध असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासू-१४ (वौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारानं त्यांच्या सदिनका क्र. ३०४, तिसरा मजला, मंदार विख्त कौ. ऑप. इ.। सो. लि. पिळ्जा हट जवळ विख्त होंगरे रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्यावयं योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	करण्य	ासाठी वि	वेकासक म	हणून नेमले	आहे. सदर
मिळणेकरिता अर्ज दाखल करणार आहेत. तर्र सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा, व्यक्तीवा संस्थेचा गहाण, दान, दावा, वाद, हरकत, वात्रावहीवाट, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारग अदाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसबंध असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासूर १४ (वौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारानं त्यांच्या सदिनका क. ३०४, तिसरा मजला, मंदार विश्वल डोंगरे रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यया तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	मिळक	तीबाबत	वसः	हैं विरा	र शहर
मिळणेकरिता अर्ज दाखल करणार आहेत. तर्र सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा, व्यक्तीवा संस्थेचा गहाण, दान, दावा, वाद, हरकत, वात्रावहीवाट, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारग अदाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसबंध असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासूर १४ (वौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारानं त्यांच्या सदिनका क. ३०४, तिसरा मजला, मंदार विश्वल डोंगरे रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यया तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	महानग	रपालिव	ग यांचेकर	इन बांधकाः	म परवानगी
संस्थेचा गहाण, दान, दावा, वाद, हरकत, वारसां वहीवाट, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारग अदराबदल, कब्बा व अन्य हक्क, हितसबंध असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासूर हर्ष वौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारानं त्यांच्या सदिनका क्र. ३०४, तिसरा मजला, नंदारिण कौ. औंप. हा. सो. ति. पिज्जा हट जवळ विखल डोंगरे रोड, विरार (ग) ४०१ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	मिळणे	करिता	अर्ज दाख	ल करणार	आहेत. तरी
वहीवाट, विश्वस्थ, बोजा, विक्री, कुळारग अदलाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसबंध असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासू- १४ (वौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारान त्यांच्या सदिनक क. ३०४, तिसरा मजला, नंदा शिल्प कौ. ऑप. हा. सो. लि. पिज्जा हट जवळ चिखल डोंगरे रोड, विरार (ग) ४०१ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	सदर र्	मेळकर्त	ोवर कोणा	ही इसमाच	, व्यक्तीचा
अदलाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसबंध असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासू- १४ (चौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारानं त्यांच्या सदिनिका क्र. ३०४, तिसरा मजला, मंदार शित्प कौ. ऑप. हा. सो. लि. पिजा हट जवळ चिखल डोंगरे रोड, विरार (ग) ४०१ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	संस्थेच	गहाण,	दान, दाव	ा, वाद, हर	कत, वारसा
अदलाबदल, कब्जा व अन्य हक्क, हितसबंध असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासू- १४ (चौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारानं त्यांच्या सदिनिका क्र. ३०४, तिसरा मजला, मंदार शित्प कौ. ऑप. हा. सो. लि. पिजा हट जवळ चिखल डोंगरे रोड, विरार (ग) ४०१ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	वहीवा	ट, विश	स्थ, बो	ना, विक्री,	कुळारग
असेल तर तो त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाले पासू- १४ (वौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारानं त्यांच्या सदिनिका क्र. ३०४, तिसरा मजला, मंदार शिल्प कौ. ऑप. हा. सो. ति. पिज्जा हट जवळ विखल डोंगरे रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	अदला	बदल, व	क्या व	अन्य हक्क	हितसबंध
१४ (बौदा) दिवसाच्या आत निम्नस्वाक्षरीकारानं त्यांच्या सदिनका क्र. ३०४, तिसरा मजला, मंदार शिल्प कौ. ऑप. हा. सो. लि. पिब्जा हट जवळ विखल डोंगरे रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हवक, हितसंबंध नाही व असल्यास	असेल	तर तो ल	यांनी हि नो	टीस प्रसिद्ध	झाले पासन
शिल्प कौ. ऑप. हा. सो. लि. पिज्जा हट जवळ चिखल डोंगरे रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	१४ (चं	ोदा) दि	वसाच्या अ	गत निम्नस्व	। क्षरीकारान
शिल्प कौ. ऑप. हा. सो. लि. पिज्जा हट जवळ चिखल डोंगरे रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	त्यांच्या	सदनिव	हा क्र. ३०१	४, तिसरा म	जला, मंदार
चिखल डोंगरे रोड, विरार (प) ४०१ ३०३ या पत्पावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	शिल्प	कौ, ऑ	प. हा. सो.	लि. पिज्जा	हट जवळ
योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	चिखल	डोंगरे र	ोड, विरार	T) You 303	या पत्यावर
अन्यथा तसा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास	योग्य	त्या क	गगदोपत्री	पुराव्यासह	कळवावा
	अन्यथा	तसा ह	क्क, हित्र	तंबंध नाही व	उसल्यास

(श्री. सचिन धर्मा द्वतकर दिनांक : २७/०५/२०२४

क्रोणाचीही हरकत नसल्याबाबतचा दाख

रेण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सूचना

(उपविधी क्र. ३४ अन्वये)

सोसायटीच्या भांडवल/मिलकतीमधील मयत सह-सभासदाचे शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी दावे किंवा हरकती मागविणारे सचनेचे प्रपत्र

श्री. खुमाजी कुशाबा रोकडे, शांतीवन को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे सभासद, ज्यांचा पत्ता येथे ४०९/ ए विंग. टागोर नगर, रमाकांत देशमुख रोड, विक्रोळी (पूर्व), मुंबई ४०००८३ आणि सोसायटीच्या इमारतीमध्ये फ्लॅट/टेनमेंट क्र. ४७२१चे धारक आहेत यांचे १६.०२.२०१५ रोजीस क्रोणतेही नामनिर्देशन न करता निधन झाले. सोसायटी सोसायटीच्या यादारे भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधांचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपदार किंवा आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ सोसायटीच्या भांडवल/ दिवसांत मिळकतीमधील मयत सभासदाच्या सदर शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी /त्याच्या/ तिच्या त्यांच्या दाव्या / आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या सोसायटीच्या मार्गाने भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांत करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या सदर शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपकांद्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सन्मा. सचिव यांचेकडे रा. ८.०० ते रात्री ९.०० पर्यंत सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासन तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

शांतीवन को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि च्या करिता आणि वतीने ठिकाण: विक्रोळी (पूर्व) मुंबई ४०००८३ सन्मा. सचिव



BLUEJET

BLUE JET HEALTHCARE LIMITED Registered and Corporate Office: 701, 702, 7 Floor, Bhumiraj Costarica, Sector 18, Sanpada, Navi Mumbai,

Thane – 400 705, Maharashtra, India; Telephone: +91 (22) 69891200; Contact Person: Sweta Poddar, Company Secretary and Compliance Officer Telephone: +91 (22) 69891200; E-mail: companysecretary@bluejethealthcare.c Website: www.bluejethealthcare.com. Corporate Identity Number: L99999MH1968PLC014154

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024

Sr.	Particulars	Thre	e Months En	ded	Year	Ended
No.		31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
		(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,927.77	1,735.14	2,235.12	7,404.58	7,449.3
2	Net Profit / (Loss) from Ordinary Activities Before Tax	541.50	534.44	698.97	2,298.38	2,166.1
3	Net Profit / (Loss) from Ordinary Activities After Tax	396.54	418.52	506.99	1,734.94	1,600.2
4	Net Profit / (Loss) for the Period after Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	396.54	321.09	506.99	1,637.51	1,600.2
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) atributable to the company)	394.93	321.09	500.64	1,637.37	1,599.4
6	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 2 per share)	346.93	346.93	346.93	346.93	346.9
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as Shown in the Balance Sheet of Previous Year)				8,105.30	6,467.9
8	Earnings per Share of Face value ₹ 2/- each* (a) Basic - (₹) (b) Diluted - (₹)	2.29 2.29	1.85 1.85	2.92 2.92	9.44 9.44	9.2 9.2

- Notes The above is an extract of the detailed format of Quarterly & Yearly Financial Results for the period ended 31st March 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Lisiting and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of the company are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com
- www.nseindia.com and also on the company's website www.bluejethealthcare.com The above financial results of the Company for the three months and twelve months ended March 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on May 25th 2024. Further, the above financial results have been reviewed by the Statutory Auditor of the Company.
- During the previous quarter, the Company has completed its initial public offer ("IPO") of 2,42,85,160 equity shares of face value o Rs. 2 each at an issue price of Rs. 346 per equity share. The issue was entirely an offer for sale aggregating to Rs. 8,402.66 million. Pursuant to IPO, the equity shares of the Company were listed on National Stock Exchange of India Limited and BSE Limited w.e November 01, 2023.
- The Board of Director have recommended a final dividend of 50% amounting to Re. 1/- per share. Dividend is subject to the approv of shareholders at the ensuing Annual General Meeting of the Company

For and on behalf of Board of Directors

Shiven Arora **Managing Director** DIN # 07351133

मागणी सूचना

OICICI Bank

Place: Navi Mumbai

Date: 25th May 2024

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., आयसीआयसीआय बँक टॉवर्स, चकली सर्कल जवळ, जुना पादर रोड. वडोदरा- ३९० ००७

कार्पोरेट कार्यालय पत्ता: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई- ४०० ०५१ ज्याअर्थी **आयसीआयसीआाय बँक लिमिटेड** (''बँक'') च्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''सरफैसी ॲक्ट'') अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात एप्रिल २, २०२४ रोजीसची रु. ५,३५,००,४१३.५० (रुपये पाच कोटी पस्तीस लाख चारशे तेरा आणि पन्नास पैसे मात्र) सह एकत्रित वरील सदर रकमेवरील वैधानिक दराने व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. अशी सदर **मागणी सूचनेत** नमुद केलेली रक्कम त्याव्यतिरिक्त वरील फंड बेस थिकत देय सह एप्रिल ०२, २०२४ रोजीप्रमाणे रू. १,६६,३३,८८९/– (रूपये एक कोटी सहासष्ट लाख तेहत्तीस हजार आठशे एकोणनव्वद मात्र) ही रक्कम नॉन– फंड बेस बँक गॅरंटी सुविधा जे प्रदान/वसुली पर्यंत चक्रवाढ व्याजाच्या आधारावर कंत्राटी दराने त्यावरील इतर लागू व्याज आणि प्रभारासह जिचे आव्हान केल्यानंतर देय असणार चुकती करण्यासाठी कर्जदार– मे. स्पॅकोन्स ईपीसी प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय येथे, फ्लॅट क्र. १०२ साईदिप अपार्टमेंट, सर्व्हे क्र. ११, एच. क्र. २, कर्वे नगर, पुणे, महाराष्ट्र, भारत, ४११ ०५२ आणि पर्यायी पत्ता येथे, बी–११, अपराजित हाऊसिंग सोसायटी, सर्व्हें क्र. ६३/१, बावधन खुर्द, मुळशी रोड, पुणे - ४११ ०२१ महाराष्ट्र आणि हमीदार/सेवा पुरवठेदार श्री. सुनिल पांडरंग धनवट. हमीदार श्रीम. प्रिती सुनिल धनवट येथे, फ्लॅट क्र. १०३, सुंदरशिप अपार्टमेंट, तानाजी चो जवळ, शिवाजी पतळ्याजवळ, कोथरूड, पणे शहर एक्स सर्विसमॅन, पुणे - ४९९०३८ महाराष्ट्र यांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक एप्रिल २६, २०२४ रोजीची मागणी सूचना जारी केली होती. कृपया नोंद घ्यावी की, थकबाकी प्रदान न केल्यामुळे तुमचे खाते अगोदरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे जारी मत्ता वर्गीकरणाशी संबंधित निर्देश किंवा मार्गदर्शक तत्त्वानुसार डिसेंबर ३१, २०२३ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् (एनपीए) म्हणुन वर्गीकृत झाले आहे रजिस्टर्ड एडी ने पाठवलेली दिनांक एप्रिल २६, २०२४ रोजीची मागणी सूचना न बजावता परत आली आहे.

तथापी, सदर सूचना ही तारखेरोजीस थकीत येथील वरील नमुद रक्कमेसह एकत्रित वरील सदर रकमेवरील वैधानिक दराने व्याज आणि अनुषंगिक खर्च परिव्यय, प्रभार इ. सदर सुचनेपासून ६० दिवसात बँकेला चुकती करण्यासाठी कर्जदार/हमीदार/तारण प्रवणारे यांना याद्वारे देण्यात येत आहे. बँकेला थकीत कर्ज हे येथील खालील नमुद मिळकतीच्या सापेक्ष तारण कर्ज आहे आणि ती बँकेच्या नावे निर्माण केलेले तारण हितसंबंध म्हणन गहाण आहे. जर कर्जदार/हमीदार/तारण पुरवणारे यांनी वरीलप्रमाणे बँकेला प्रदान करण्यास कसूर केली, तर बँक खर्च आणि परिणाम अश कर्जदार/हमीदार/तारण पुरवणारे यांच्या सर्वस्वी जोखमीवर सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि प्रयोज्य नियमांच्या अंतर्गत खालील नमुद तारण मत्तेच्या विरोधात कार्यवाही करेल. कर्जदार/हमीदार/तारण पुरवणारे प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून मूळ सूचना आणि संपूर्ण तपशिल प्राप्त कर शकतात कर्जदार/हमीदार/तारण पुरवणारे यांना बँकेच्या लेखी पूर्व सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने वरील सदर तारण मत्ता हस्तांतर करण्यासाठी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) अंतर्गत प्रतिबंध करण्यात येत आहे. सरफैसी ॲक्टच्या तरतर्दीचे कोणतेही उछंघन केल्यार कर्जदार/हमीदार/तारण पुरवणारे हे सरफैसी ॲक्ट, २००२ अनुसार गुन्ह्याकरिता जबाबदार राहतील आणि दंडास पात्र राहतील.

अंमलबजावणी करावयाच्या तारण मत्ता/मिळकतीचे वर्णन

ए) अनन्य प्रभाराच्या मार्गे आणि म्हणून गहाणित जंगम मत्तेचे संक्षिप्त विवरण :

• कर्जदाराची संपूर्ण जंगम मिळकत (चालू मत्ता वाचून आणि वगळून) प्रना येथे स्थित किंवा कोणत्याही इतर ठिकाणी स्थित कर्जदाराचे सर्व फॅक्टरी, परिसर आणि गोडाऊनमध्ये जतन केलेले किंवा वेळोवेळी येथे आणत असलेले किंवा साठविणे किंवा जे आता पडून आहे सध्या पेटीमध्ये किंवा पसरलेले किंवा स्थापित किंवा स्थापित नसलेल्या कर्जदाराच्या नियंत्रणात किंवा ताब्यात असलेले किंवा नसलेले दोन्ही सध्याचे आणि भविष्यातील तिचे जंगम प्लांट आणि मशिनरी, मशिनरी स्पेअर्स, साधने आणि उपकरणे अव्यवसायिक येणे आणि इतर जंगम जे सदर कर्जदाराच्या व्यवस्था किंवा ऑर्डर दरम्यान कोणत्याही पक्षकाराद्वारे त्यांच्या कब्जात किंवा वाहतुकीदरम्यान किंवा महासागराच्या भागावर किंवा ऑर्डर किंवा डिलव्हरी समाविष्टीत ("जंगम मालमत्ता", जिची व्याख्या संदर्भानुसार लागू किंवा आवश्यक म्हणजेच अशा कोणत्याही किंवा प्रत्येकी जंगम मालमत्ता)

• पुणे महाराष्ट्र येथे स्थित किंवा कोणत्याही इतर ठिकाणी स्थित कर्जदाराचे सर्व फॅक्टरी, परिसर आणि गोडाऊनमध्ये जतन केलेले किंवा वेळोवेळी आणत असलेले किंवा साठविणे किंवा जे आता पड़न आहे सध्या पेटीमध्ये किंवा पसरलेले किंवा स्थापित किंवा स्थापित नसलेल्या कर्जदाराच्य नियंत्रणात किंवा ताब्यात असलेले किंवा नसलेले दोन्ही सध्याचे आणि भविष्यातील दस्तावेजी किंवा स्पष्ट पस्तके कर्ज, बिल्स समाविष्टीत कच्चा माल. प्रक्रियेमधील माल. अर्ध-तयार माल आणि तयार माल वापरयोग्य स्टोअर्स आणि स्पेअर्स आणि अशा इतर जंगम वस्तंचे कर्जदाराच्या स्टॉकचे संपूर्ण भाग जे सदर कर्जदाराच्या व्यवस्था किंवा ऑर्डर दरम्यान कोणत्याही पक्षकाराद्वारे त्यांच्या कब्जात किंवा वाहत्तकीदरम्यान किंवा महासागराच्य भागावर किंवा ऑर्डर किंवा डिलव्हरी समाविष्टीत ("चालू मत्ता", जिची व्याख्या संदर्भानुसार लागू किंवा आवश्यक म्हणजेच अशा कोणत्याही किंवा प्रत्येकी चालू मत्ता) जंगम मत्ता जी चालू मत्ता आहे जिच्यावर तारण निर्माण केले आहे तिच्या व्यवसायाच्या सर्वसामान्य प्रक्रियेमधील सदर किंवा कोणत्याही भागासंबंधित विक्री किंवा अन्यथा विल्हेवाट करण्यासाठी कर्जदारांना बाधा होणार नाही आणि प्रत्येक प्रकरणात व्यवहार दस्तावेज काही असल्यास त्याअंतर्गत असलेल्या निर्बंधाच्या अधीन असेल.

• दोन्ही सध्या आणि भविष्यातील कर्जदाराच्या हातातील रोखे समाविष्टीत परंतु तिथपर्यंत मर्यादित नसलेले वरील नमूद मत्तेच्या संदर्भात किंवा कडे किंवा मध्ये कर्जदाराच्या कोणत्याही प्रकारे सर्व हक्क, नामाधिकार, हितसंबंध, फायदा, दावे आणि मागण्या आणि त्यासंबंधित/त्यामधून उद्भवणा सर्व पुस्तके कर्ज, सर्व रोख प्रवाह आणि येणे आणि उलाढाल कर्जदाराद्वारे आणि/किंवा तिच्या वतीने कोणत्याही व्यक्तीद्वारे येणे आणि/किंवा येणेयोग्य आणि मिळालेली सर्व रक्कम. ("येणे", जिची व्याख्या संदर्भानुसार लागू किंवा आवश्यक म्हणजेच अशा कोणत्याही किंवा प्रत्येकी येणे) बी) आयसीआयसीआय बँकेकडे गहाण ठेवलेल्या स्थावर मिळकतीचा संक्षिप्त विवरण :

१. फ्लॅट क्र. १०३, मोजमापित क्षेत्र ८२१ चौ. फू. म्हणजेच ७६.३० चौ. मीटर्स बिल्ट अप क्षेत्र आणि संलग्न टेरेस मोजमापित क्षेत्र ६० चौ. फू. म्हणजेच ५.५८ चौ. मीटर्स, "सुंदर शिल्प" च्या पहिल्या मजल्यावर, जमीन सी.टी.एस. क्र. २२२, २२३, २२५ ते २३९ धारक वर बांधकामित गाव कोथरूड मध्ये, तालुका हवेली, जि. पुणे आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत, श्री. सुनिल पांडुरंग धनवत यांच्या मालकीचे.

२. निवासी रो हाऊस क्र. ३, अंदाजित क्षेत्र १६५० चौ. फू. बिल्ट अप म्हणजेच १७१.९३ चौ. मीटर्स (१३५२ चौ. फू. रो हाऊस म्हणजेच १२५.६५ चौ. मीटर्स, २१० सेक. फू. टेरेस म्हणजेच १९.१५ चौ. मीटर्स, २०२ चौ. फू. पार्किंग म्हणजेच १८.७७ चौ. मीटर्स आणि गार्डन ८६ चौ. फू. म्हणजेच ७.९९ चौ. मीटर्स समाविष्टीत) "विहान रेसिडेंसी" अशा ज्ञात योजनेमध्ये गाव वारजेचा जमीन ११६/९/८ (जुना ९/५) धारकवर बांधकामित, तालुक हवेली, जि. पुणे आणि पुणे महानगरपालिकेच्या हदीत, श्री. सुनिल पांडुरंग धनवत यांच्या मालकीचे आणि खालीलप्रमाणे सीमाबध्दः

पूर्वेला किंवा त्या दिशेने : अंतर्गत १५ फू. रस्त्याद्वारे पश्चिमेला किंवा त्या दिशेने : रो हाऊस क्र. २ द्वारे दक्षिणेला किंवा त्या दिशेने : रो हाऊस क्र. ४ द्वारे : श्री बाराठे यांच्या मिळकतीदारे

३. फ्लॅट क्र. १०१ मोजमापित सुमारे चटर्ड क्षेत्र ३८.९७ चौ. मीटर्स, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर त्यासह तळ मजला आणि १ कार पार्किंग जागा आणि वरचे टेरेसमधील आनुपातिक अविभाजित अधिकार त्यासह "अपराजिता को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि." च्या प्लॉटमधील आनुपातिक भाडेपद्रा अधिकार, प्लॉट क्र. बी-११ च्या बाहेर स. क्र. ६३/१ए वर बांधकामित, महसुल गाव बावधन खुर्द, तालुका मुळशी, जि. पुणे येथे स्थित जे पणे महानगरपालिकेच्या हृद्दीत आहे आणि सदर कर्जदाराच्या मालकीचे आहे.

. फ्लॅट क्र. १०२ मोजमापित सुमारे चर्टई क्षेत्र ६१.९४ चौ. मीटर्स, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर त्यासह तळ मजला आणि १ कार पार्किंग जाग आणि वरचे टेरेसमधील आनुपातिक अविभाजित अधिकार त्यासह "अपराजिता को–ऑप. हाऊसिंग सोसायटी लि." च्या प्लॉटमधील आनुपातिक भाडेपट्टा अधिकार, प्लॉट क्र. बी-११ च्या बाहेर स. क्र. ६३/१ए वर बांधकामित, महसुल गाव बावधन खुर्द, तालुका मुळशी, जि. पुणे येथे स्थित जे पणे महानगरपालिकेच्या हृद्दीत आहे आणि सदर कर्जदाराच्या मालकीचे आहे.

फ्लॅट क्र. २०१ मोजमापित सुमारे चटई क्षेत्र ३८.९७ चौ. मीटर्स, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यासह तळ मजला आणि १ कार पार्किंग जागा आणि वरचे टेरेसमधील आनुपातिक अविभाजित अधिकार त्यासह "अपराजिता को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि." च्या प्लॉटमधील आनुपातिक भाडेपट्टा अधिकार, प्लॉट क्र. बी-११ च्या बाहेर स. क्र. ६३/१ए वर बांधकामित, महसुल गाव बावधन खुर्द, तालुका मुळशी, जि. पुणे येथे स्थित जे पणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहे आणि सदर कर्जदाराच्या मालकीचे आहे.

६. प्लॅट क्र. २०२ मोजमापित सुमारे चटई क्षेत्र ६१.९४ चौ. मीटर्स, इमारतीच्या दसऱ्या मजल्यावर त्यासह तळ मजला आणि १ कार पार्किंग जागा आणि वरचे टेरेसमधील आनुपातिक अविभाजित अधिकार त्यासह "अपराजिता को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि." च्या प्लॉटमधील आनुपातिक भाडेपट्टा अधिकार, प्लॉट क्र. बी-११ च्या बाहेर स. क्र. ६३/१ए वर बांधकामित, महसुल गाव बावधन खुर्द, तालुका मुळशी, जि. पुणे येथे स्थित जे पुणे महानगरपालिकेच्या हृद्दीत आहे आणि सदर कर्जदाराच्या मालकीचे आहे. प्लॅट क्र. ३०१ मोजमापित सुमारे चटई क्षेत्र ३८.९७ चौ. मीटर्स, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर त्यासह तळ मजला आणि १ कार पार्किंग जाग

आणि वरचे टेरेसमधील आनुपातिक अविभाजित अधिकार त्यासह "अपराजिता को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि." च्या प्लॉटमधील आनुपातिक

भाडेपट्टा अधिकार, प्लॉट क्र. बी-११ च्या बाहेर स. क्र. ६३/१ए वर बांधकामित, महसुल गाव बावधन खुर्द, तालुका मुळशी, जि. पुणे येथे स्थित जे पणे महानगरपालिकेच्या हृद्दीत आहे आणि सदर कर्जदाराच्या मालकीचे आहे. फ्लॅट क्र. ३०२ मोजमापित समारे चटर्ड क्षेत्र ६१.९४ चौ. मीटर्स. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर त्यासह तळ मजला आणि १ कार पार्किंग जाग आणि वरचे टेरेसमधील आनुपातिक अविभाजित अधिकार त्यासह "अपराजिता को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि." च्या प्लॉटमधील आनुपातिक

भाडेपट्टा अधिकार, प्लॉट क्र. बी-११ च्या बाहेर स. क्र. ६३/१ए वर बांधकामित, महसुल गाव बावधन खुर्द, तालुका मुळशी, जि. पुणे येथे स्थित जे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहे आणि सदर कर्जदाराच्या मालकीचे आहे. २. फ्लॅट क्र. ४०१ मोजमापित सुमारे चटई क्षेत्र ३८.९७ चौ. मीटर्स, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर त्यासह तळ मजला आणि १ कार पार्किंग जागा आणि वरचे टेरेसमधील आनुपातिक अविभाजित अधिकार त्यासह "अपराजिता को–ऑप. हाऊसिंग सोसायटी लि." च्या प्लॉटमधील आनुपातिक भाडेपट्टा अधिकार, प्लॉट क्र. बी-११ च्या बाहेर स. क्र. ६३/१ए वर बांधकामित, महसुल गाव बावधन खुर्द, तालुका मुळशी, जि. पुणे येथे स्थित

जे पणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहे आणि सदर कर्जदाराच्या मालकीचे आहे. १०. फ्लॅट क्र. ४०२ मोजमापित सुमारे चरई क्षेत्र ६१.९४ चौ. मीटर्स, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर त्यासह तळ मजला आणि १ कार पार्किंग जाग आणि वरचे टेरेसमधील आनुपातिक अविभाजित अधिकार त्यासह "अपराजिता को–ऑप. हाऊसिंग सोसायटी लि." च्या प्लॉटमधील आनुपातिक भाडेपट्टा अधिकार, प्लॉट क्रॅ. बी-११ च्या बाहेर स. क्र. ६३/१ए वर बांधकामित, महसुल गाव बावधन खुर्द, तालुका मुळशी, जि. पुणे येथे स्थित जे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहे आणि सदर कर्जदाराच्या मालकीचे आहे.

त्यासह तेथील सर्व इमारती आणि रचना, फिक्स्चर्स, फिटींग्ज आणि जमीनीशी जोडलेल्या सर्व प्लांट आणि मशिनरी आणि जमीनीशी कायस्वरूपी जोडलेले काहीही, वर्तमान आणि भविष्यातील.

दिनांक: २७.०५.२०२४ ठिकाण: मुंबई

सही/- प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

AMBIT Finvest Pragati ke partner

AMBIT FINVEST PRIVATE LIMITED

Corporate Identity Number: U65999MH2006PTC163257
Reg. Office: Ambit House, 449, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013

Email: afpl.compliance@ambit.co Website: https://finvest.ambit.co/ EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2024

(Amount in ₹ lakhs)								
				CONSOLIDATED*				
		Quarte	r ended	Year	ended Year ended			
	Particulars		31st March, 2023	31st March, 2024	31st March, 2023	31st March, 2024	31st March, 2023	
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	16,256.25	11,154.99	56,031.30	34,955.09	56,177.36	35,085.44	
2	Net Profit for the period	1,480.37	599.06	5,524.27	3,586.72	5,668.1	3,716.67	
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)							
3	Net Profit for the period before tax	1,480.37	599.06	5,524.27	3,586.72	5,668.1	3,716.67	
	(after Exceptional and/or Extraordinary items)							
4	Net Profit for the period after tax	1,115.9	1,086.53	4,005.43	3,307.32	4,111.33	3,402.01	
	(after Exceptional and/or Extraordinary items)							
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for	1,120.18	1,120.36	4,023.84	3,330.40	4,129.74	3,425.09	
	the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]							
6	Paid up Equity Share Capital (Face value of ₹10/-)			2,316.44	1,809.72	2,316.44	1,809.72	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	21,653.99	17,247.61	21,847.27	17,335.00	
8	Securities Premium Account			78,061.41	51,245.79	78,061.41	51,245.79	
9	Net worth	-	-	1,02,031.84	70,303.12	1,02,225.12	70,390.50	
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	*	×			-0	-	
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-		-	
12	Debt Equity Ratio	-	*	2.32	2.55	2.32	2.54	
13	Earnings Per Equity Share (of face value of ₹10/- each)							
	(for continuing and discontinued operations) -							
	1 Basic: ₹**	6.11	6.01	22.08	18.28	22.66	18.80	
	2 Diluted: ₹**	5.94	6.00	21.87	18.24	22.45	18.77	
_	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-1	-	
15	Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-	-	
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA	
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA	

*The Group prepares the consolidated financial results on an annual basis.

a. The above is an extract of the detailed format of quarterly/annual Standalone and Consolidated financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly/annual Standalone and Consolidated financial results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and the Company viz. https://finvest.ambit.co/. b. For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations,

2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the URL (www.bseindia.com). For Ambit Finvest Private Limited Place: Mumbai Sanjay Dhaka Date: 24th May, 2024 Whole Time Director, COO & CFO

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO $ACQUIRE, PURCHASE \ OR \ SUBSCRIBE \ TO \ SECURITIES. \ NOTFOR \ RELEASE, PUBLICATION \ OR \ DISTRIBUTION \ DIRECTLY \ OR \ INDIRECTLY \ OUTSIDE \ INDIA. \ INITIAL PUBLIC \ OFFERING$ OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE STOCK EXCHANGES IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS")

PUBLIC ANNOUNCEMENT





(Please scan This QR Code to view the DRHP)

GARUDA CONSTRUCTION AND ENGINEERING LIMITED

Our Company was originally incorporated under the Companies Act, 1956 as 'Garuda Construction and Engineering Private Limited', and was issued a certificate of incorporation on September 21, 2010 by the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai ("RoC").. Subsequently, our Company was converted into a public limited company pursuant to a special resolution passed by our shareholders in the extra ordinary general meeting held on September 09, 2023 and the name of our Company was changed to 'Garuda Construction and Engineering Limited' and a fresh Certificate of Incorporation dated October 10, 2023 was issued to our Company by the RoC. For details, see "History and Certain Corporate Matters" on page 190 of the Draft Red Herring Prospectus dated May 24, 2024 (the "DRHP").

Our company had submitted the Draft Hed Herring Prospect dated February 19, 2024 filed with SEBI on February 23, 2024 which was returned by SEBI on March 27, 2024 for resubmission in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-1/P/CIR/2024/009 dated February 06, 2024. Our company has resubmitted the draft red herring prospectus dated May 24, 2024 with SEBI on May 24, 2024

Corporate Identity Number: U45400MH2010PLC207963 • Website: www.garudaconstructionengineering.com Registered Office: 201, A Wing, Fortune 2000 C -3 Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051, Maharashtra

Contact Person: Aaushi Batheja, Company Secretary and Compliance Officer; Telephone: +91 22 79635174, Email: compliance@garudaconstructionengineering.com OUR PROMOTERS: Mr. Pravin Kumar Agarwal; M/s. PKH Ventures Limited and M/s. Makindian Township Private Limited

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 2,78,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹5 EACH (THE "EQUITY SHARES") OF GARUDA CONSTRUCTION AND ENGINEERING LIMITED ("OUR COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹[●] PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹[●] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [6] LAKH ("THE OFFER"). THE OFFER COMPRISES OF A FRESH ISSUE OF UP TO 1,83,00,000. EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [-] LAKH ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 95,00,000 EQUITY SHARES BY OUR PROMOTER, PKH VENTURES LIMITED AGGREGATING UP TO ₹ [•] LAKH (THE "PROMOTER SELLING SHAREHOLDER") (THE "OFFER FOR SALE", TOGETHER WITH THE

FRESH ISSUE, THE "OFFER"). THE OFFER WILL CONSTITUTE 29.88% OF OUR POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL. THE OFFER PRICE IS [+] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY. IN CONSULTATION WITH THE BRLMS, AND WILL BE ADVERTISED IN [.] EDITIONS OF THE ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER [.], [.] EDITIONS OF THE HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER [] and [] EDITIONS OF THE MARATHI DAILY NEWSPAPER (WHERE OUR REGISTERED OFFICE IS SITUATED), EACH WITH WIDE CIRCULATION, AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO STOCK EXCHANGES FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SEBI ICDR REGULATIONS.

In case of any revision to the Price Band, the Bid/Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing, extend the Bid / Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Offer Period, if applicable, will be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the respective websites of the BRLMs and at the terminals of the Syndicate Member(s) and by intimation to the Designated Intermediaries and the Sponsor Bank(s), as applicable.

This is an Offer in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR"), read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. The Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of the SCRR, read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulation through Book Building Process in accordance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations wherein in terms of Regulation 6(1) wherein not more than 50% of the Offer shall be allocated on a proportionate basis to QIBs, provided that our Company and the Selling Shareholder, may, in consultation with the Book Running Lead Manager, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations, of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Portion, Further, 5% of the net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders, out of which (a) one-third of such portion shall be reserved for applicants with an application size of more than ₹ 2.00 lakh up to ₹ 10.00 lakh and (b) two-thirds of such portion shall be reserved for applicants with an application size of more than ₹ 10.00 lakh, provided that the unsubscribed portion in either of such-subcategories may be allocated to applicants in the other sub-category of Non-Institutional Bidders and not more than 35% of the Offer shall be available for allocation to RIBs in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. For further details, see "Offer Procedure" on page 336 of the DRHP. This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the DRHP dated February 19, 2024 with the SEBI on February 19, 2024. Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of such filing by hosting it on the, website of the Company at https://www.garudaconstructionengineering.com/, website of the SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and the websites of the Book Running Lead Managers ("BRLMs"), i.e. Corpwis Advisors Private Limited at www.corpwis.com, respectively. Our Company hereby invites members of the public to give their comments on the DRHP filed with SEBI, with respect to disclosures made in the DRHP. The public is requested to send a copy of their comments to SEBI, the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned herein. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned below on or before 5.00 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing of the DRHP with SEBI.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the urities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the DRHP. Specific attention of the inv to "Risk Factors" on page 33 of the DRHP.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be taken after the Red Herring Prospectus ("RHP") has been filed with the ROC and must be made solely on the basis of such RHP as there may be material changes in the RHP from the DRHP. The Equity Shares, when offered through the RHP, are proposed to be listed on the Stock Exchanges. REGISTRAR TO THE OFFER

COFPWIS CORPORATE WISDOM

Investor Grievance e-mail: investors@corpwis.com

SEBI Registration Number: INM000012962

wis Advisors Private Limited G-07. Ground Floor, The Summit Business Park (Omkar), Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai, 400093 Maharashtra, India Telephone Number: +91 22 4972 9990 E-mail: ipo@corpwis.com Website: www.corpwis.com Contact Person: Mr. Nikuni Kanodia

LINKIntime Link Intime India Private Limited

C-101, 1st Floor, 247 Park, L.B. S. Marg, Vikhroli (West) Mumbai 400 083, Maharashtra, India Telephone: +91 810 811 4949 Email: garudaconstructions.ipo@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in Investor grievance e-mail: garudaconstructions.ipo@linkintime.co.in

SEBI Registration No.: INR000004058

Contact Person: Shanti Gopalkrishnan

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

For GARUDA CONSTRUCTION AND ENGINEERING LIMITED On behalf of the Board of Directors

Place: Mumbai Date: 24/05/2024

AAUSHI BATHEJA Company Secretary and Compliance Officer

GARUDA CONSTRUCTION AND ENGINEERING LIMITED is proposing, subject to, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP dated February 19, 2024 with SEBI on February 19, 2024 (Our company had submitted the Draft Hed Herring Prospect dated February 19, 2024 filed with SEBI on February 23, 2024 which was returned by SEBI on March 27, 2024 for resubmission in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-1/P/CIR/2024/009 dated February 06, 2024. Our company has resubmitted the draft red herring prospectus dated May 24, 2024 with SEBI on May 24, 2024). The DRHP shall be available on the website of the Company at https://www.garudaconstructionengineering.com/, website of the SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the BRLMs, i.e. Corpwis Advisors Private Limited at www.corpwis.com, respectively and the websites of National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com, respectively. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, please see "Risk Factors" of the RHP, when available. Potential investors should not rely on the DRHP for making any investment decision. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" beginning on page 33 of the DRHP.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "U.S. Securities Act"), and may not be offered or sold within the United States except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold only (i) to persons in the United States that are "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act) in transactions exempt from or not subject to the registration requirements of the U.S. Securities Act in reliance on Rule 144A, and (ii) outside the United States in "offshore transactions" (as defined in Regulations) in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and

CONCEPT